

April 25, 2024

**BSE Limited** 

Scrip Code: 543287

Debt Segment - 974163, 974199, 974473, 974511, 974986, 975053, 975115, 975192, 975560

**National Stock Exchange of India Limited** 

Trading Symbol: LODHA

Dear Sirs,

**Sub: Newspaper Publication** 

Ref: Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ('Listing Regulations')

We hereby enclose copies of the newspaper advertisement of the audited financial results for quarter and year ended March 31, 2024, as published in the following newspapers:

- 1. Business Standard, all India editions;
- 2. Navshakti, Mumbai

Kindly take the above information on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Macrotech Developers Limited

Sanjyot Rangnekar Company Secretary & Compliance Officer Membership No. F4154

Encl.: As above

# Loan to Vi: Banks to check repayment schedule first

Telco needs to raise about₹25,000 crore through loans

SUBHAYAN CHAKRABORTY & MANOJIT SAHA New Delhi/Mumbai 24 April

otwithstanding the successful follow-on public (FPO) offer, cashstrapped Vodafone Idea (Vi) may face some difficulties in raising funds as commercial banks will first look into the telco's liabilities and their repayment schedule over the next 4-5 years before deciding on extending loans.

According to a top official from a large public sector bank, lenders will need comfort that the telecom player will be in a position to repay debt before taking a decision on extending loans. The company will need to raise about ₹25,000 crore through loans.

"Earlier we said the company needs to raise equity first before banks extend loans. Now they have raised the funds. But we need to see the repayment schedule of their liabilities," the official said on the condition of anonymity.

"It should not happen that they are unable to repay bank loans due to other liabilities," the official said, adding that concerns over Vi's declining market share are still there.

Queries mailed to Vi did not elicit a response till press time.

#### **DEBT POSITION**

Total gross debt (excluding lease liabilities): ₹2.14 trn

Data as of 03FY24

Deferred spectrum payment obligations .... Adjusted gross revenue : .₹69,020 cr ■ Debt from banks, financial institutions .......₹6,050 cr Optionally convertible debentures ...... ....₹1,660 cr

Source: Quarterly results

approved a plan to raise funds worth ₹45,000 crore, through both equity and debt. Of this, ₹18,000 crore have been raised through the company's recently concluded follow-on public (FPO) offer, India's largest so far. Concluding on Monday, the FPO received a healthy response from investors and was sub-

scribed 6.4 times At the end of third quarter of FY24 (October-December), Vi had an enormous total gross debt excluding lease liabilities of₹2.14 trillion. However, in a major respite for the telco, the debt from banks and financial institutions reduced by ₹7,140 crore to ₹6,050 crore at Q3-end, down from ₹13,190 crore a year ago.

Despite this, the company is staring at the repayment of ₹5,400 crore worth of debt in 2024. Going forward, the company has to pay ₹12,000 crore to the government between October 2025 and March 2026, taking into account both principal and interest. Subsequently, it needs to pay ₹43,000 crore annually for five years, or

#### In March, Vi shareholders had Vi stock dips 9% ahead of listing of new shares

Shares of Vodafone Idea (VIL) slumped 9 per cent on Wednesday to end at ₹13.1. The sharp drop comes a day ahead of the listing of 16.36 billion new equity shares issued in the ₹18,000-crore follow-on public offering (FPO). Following the strong demand in the FPO. VIL has decided to issue the new shares at ₹11 apiece, the upper–end of the price band. The latest close is still 19 per cent SUNDAR SETHURAMAN above the FPO price.

Currently, the government is Vodafone's largest creditor, owning 33.4 per cent equity stake post the conversion of the company's interest dues worth ₹16,000 crore.

The interests had piled up as a result of its deferred adjusted gross revenue and spectrum instalments.

Last week, Vi CEO Akshaya Moondra said the telco may have the option to further convert dues owed to the govern-

## KKR mulls \$1 bn Healthium buy

KKR is considering an acquisition of Indian medicaldevice maker Healthium Medtech, according to people familiar with the matter.

The private equity firm has been holding talks with Healthium's owner, Apax Partners, on a potential deal, the people said, asking not to be identified because the information is private. A transaction could be valued at as much as \$1 billion, according to the people.

Apax Partners, which bought Healthium in 2018, has been working with advisers to gauge interest in the business, the people said. Other suitors including rival buyout firms have also studied an acquisition of Healthium, they said.

#### 'Consumer sector may provide investment push'

KKR says the consumer sector will continue to provide investment opportunities in India, where the US buyout giant is also building out its private credit portfolio. It remains bullish on India's domestic consumption

Deliberations are ongoing, and talks could still fall apart or another buyer could emerge. Representatives for KKR and Apax Partners declined to comment.

Bengaluru-based Healthium makes products for surgical, post-surgical and chronic care applications.

#### **CPPIB sells 2.8% stake in Delhivery**

The Canada Pension Plan Investment Board (CPPIB) on Wednesday divested a 2.8 per cent stake in supply chain and logistics firm Delhivery for ₹908 crore through an open market transaction. US-based financial services company Capital Group, Fidelity Investments, HSBC, and the Master Trust Banker Japan Ltd A/C HSBC Indian Equity Mother Fund were the buyers of Delhivery shares on the NSE.



E-mail: info@syndicatefinance.in | www.syndicatefinance.in

#### LODHA BUILDING A BETTER LIFE MACROTECH DEVELOPERS LIMITED

CIN: L45200MH1995PLC093041

Registered Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasii Patel Road, Horniman Circle. Fort. Mumbai - 400 00 Corporate Office: Lodha Excelus, L 2, N M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai - 400011 Tel: +9122 6773 7373; Email: investor.relations@lodhagroup.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (₹ in million)						
			Quarter ended	Year ended		
Sr.	Particulars	31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-23
No.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	40,839	29,587	32,717	1,04,695	96,112
2	Net Profit / (Loss) before Tax and exceptional items	8,785	7,540	6,382	21,325	16,299
3	Net Profit / (Loss) before Tax	8,785	6,491	6,382	20,276	4,525
4	Net Profit / (Loss) after Tax	6,670	5,052	7,462	15,542	4,895
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period [(Comprising Profit / (Loss)					
	for the period (after tax) and Other Comprehensive Income/ (Loss) (after Tax)]	6,747	5,099	7,471	15,634	4,739
6	Other Equity (excluding Revaluation Reserve)	1,60,335	1,21,184	1,17,476	1,60,335	1,17,476
7	Equity share capital (Face Value of ₹10 each)	9,945	9,645	4,818	9,945	4,818
8	Networth	1,70,998	1,31,545	1,22,293	1,70,998	1,22,293
9	Earnings Per Share (EPS) (amount in ₹) (not annualised except year end EPS)					
	Basic	6.84	5.22	7.73	16.03	5.05
	Diluted	6.81	5.20	7.72	15.99	5.05
10	Debt-Equity Ratio (in times)	0.45	0.67	0.74	0.45	0.74
11	Debt Service Coverage Ratio (in times)	1.63	1.65	1.64	1.26	0.98
12	Interest Service Coverage Ratio (in times)	3.43	3.57	3.15	2.90	2.25

#### NOTE

- The above is an extract of the detailed format of financial result for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 as amended ('Listing Regulations'). The full format of the Financial Results are available on the websites of BSE Limited ('BSE') i.e. www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited ('NSE') i.e. www.nseindia.com and of the Company i.e. www.lodhagroup.in
- The pertinent disclosures for the quarter and year ended March 31, 2024 in relation to the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations have been disclosed in the full format of the Audited financial results filed with the NSE and BSE and can be accessed on the website of Stock Exchanges viz www.nseindia.com and www.bseindia.com and of the Company i.e. www.lodhagroup.in.

	Particulars	STANDALONE						
Sr.			Quarter ended	Year ended				
No.		31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-23		
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operations	36,564	28,657	31,728	97,783	94,804		
2	Net Profit before Tax and Exceptional Items	7,292	7,091	5,843	18,480	15,900		
3	Net Profit / (Loss) before Tax	7,292	4,452	5,843	15,841	4,126		
4	Net Profit/ (Loss) after Tax	5,392	3,132	7,255	11,638	4,560		
5	Total Comprehensive Income/ (Loss)	5,468	3,143	7,251	11,712	4,531		

For Macrotech Developers Limited

Place : Mumbai

Abhishek Lodha Managing Director and CEO

### Centre not seeking changes in SC's spectrum auction ruling SUBHAYAN CHAKRABORTY

& BHAVINI MISHRA New Delhi, 24 April

The government has not asked the Supreme Court (SC) to amend its 2012 judgment on 2G spectrum allotment, said highly placed sources on Wednesday.

Its application has also not sought permission for administratively allocating spectrum either, they added.

Spectrum will continue to be auctioned for mobile services. Specific sectors cited in the telecom bill will be allocated the spectrum administratively, said the sources. An application filed by the government in the SC on December 12 last year was mentioned in the court on Monday. The application is likely to come up for hearing on Friday or early next-week.

### **STATUS QUO**

- **■**Spectrum continue to be auctioned for mobile services
- ■The Centre had filed an application in the SC in December last year
- It may come up for hearing on Friday or early next-week

"In the light of full transparency, given that there has been a history of litigation (on the issue) in the telecom sector, we had filed a miscellaneous application at the SC, explaining what we intended to do, before we tabled the bill. The telecom Bill was introduced in the Lok Sabha on December 18. The application

### for seeking any permission from the court," a senior

source in the government said. He stressed the application does not request the Supreme Court to alter rules for the administrative allocation of spectrum or to amend the

court's judgment on the issue.

"The intention was to inform the courts and take them onboard. There was no compulsion on us to do this. It was not something the government regularly does but given the extensive litigation on this matter, it was deemed necessary to inform the

courts," the source said. The Centre currently issues spectrum administratively in cases where auctions are not technically or economically preferred, it told the SC in its latest application reviewed by Business Standard

#### was just to clarify. It was not Clarification sought

The government's application has requested clarifications from the SC so that the process of administrative allocation can smoothly continue. It noted that all such cases

of administrative assignments have been on the specific condition that these "shall not be treated as final but purely interim and provisional; subject to governments final decision on pricing and policy in the matter". 'This application has been

filed to seek appropriate clarifrom fications Honourable Court regarding the CPIL judgement, to establish a spectrum assignment framework that includes methods of assignment other than auction in suitable cases. to best serve the common good," the application

### **Trai suggests** spectrum sharing for better efficiency

The Telecom Regulatory Authority of India (Trai) on Wednesday recommended inter-band spectrum sharing and spectrum leasing should be allowed to better utilise spectrum resources in the country.

It also called for the sharing of active and passive telecom infrastructure by telecom service providers.

In its latest recommendations, Trai said inter-band access spectrum sharing between access service providers may be implemented either by way of pooling of access spectrum held by the participating access providers in different frequency bands through common radio access networks.

It can also take place by allowing the partnering access service providers to use each other's radio access networks operating in the shared frequency bands in the local service area. Trai said.

At present only spectrum trading and intra-band spectrum sharing are permitted in the country. For a more efficient utilisation of the scarce spectrum, the telecom regulator has recommended that spectrum leasing and inter-band spectrum sharing should also be permitted.

Implementation of these recommendations enable telecom service providers to give better quality of service and wider coverage of telecommunication services, it said.

The regulator also suggested to explore the possibility of implementing authoshared access technique-based spectrum sharing. SUBHAYAN CHAKRABORTY

Notice is hereby given that in accordance with Regulation 59A of SEBI (Mutual Funds) Regulation 1996 read with Paragraph 5.1 of SEBI Master Circular dated May 19, 2023, the unit holders of all the Scheme(s) of Old Bridge Mutual Fund ('Fund') are requested to note that the half yearly portfolio of all the Scheme(s) of the Fund for the half year ended March 31, 2024, are hosted on the website www.oldbridgemf.com and www.amfiindia.com.The unit holders can submit a request for a physical or www.arminida.com. The unit holders can submit a request for a physical of electronic copy of the statement of scheme portfolio of the Fund at free of cost either through Short Messaging Services SMS <HYPORT OBM> to 9212993399/Telephone - 1800 - 3094 - 034 / Email - services@oldbridgemf.com / writing to Old Bridge Asset Management Private Limited at 1705, C Wing, One BKC, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051.

For Old Bridge Asset Management Private Limited (Investment Manager for Old Bridge Mutual Fund)

Date: April 24, 2024 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Old Bridge Asset Management Pvt. Ltd. CIN - U 1705, C Wing, One BKC, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 CIN - U67120MH2022PTC394844

Tel: +91 22 69459999

FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) of Companies Act, 2013 and Rule 6 and 7 of The Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL DIVISIONAL BENCH – II, CHENNAI

> IN THE MATTER OF SHREE GANESH EPC PRIVATE LIMITED (CIN:U40108TN1999PTC042736) AND

CA(CAA)59(CHE)/2022

AND
SECTION 230 AND OTHER APPLICABLE PROVISION OF THE COMPANIES ACT,
2013 READ WITH APPLICABLE PROVISIONS OF THE INSOLVENCY AND
BANKRUPTCY CODE, 2016 Notice is hereby given that by an Order dated 18th day of April, 2024 the Hon'bl National Company Law Tribunal, Chennai, Bench -II has directed a "Stakeholder

Committee Meeting" of M/s. Shree Ganesh EPC Private Limited, Company Under Liquidation, hereinafter referred as "SGEPL" for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the Scheme of Arrangement or Compromise proposed by the proponents mentioned below with th Stakeholders/Creditors of SGEPL Scheme Proponents -1 Mr. S.Ramanathan & Mr. M.Karunanithi

(members and directors) Mr. Azhagappan (member) jointly with Rajalakshmi Wind Energy Private Limited Scheme Proponents -2 n pursuance of the said Order and as directed therein, further Notice is hereb

given that a "Stakeholders Committee Meeting" of SGEPL will be convenient

electronically (via video conferencing facility) on Monday, 03rd day of June, 2024 03.06.2024) at 11:00 A.M at which time and place the Secured Financial Creditors (individually) and the Authorized Representatives for each class or category of Other Stakeholders as appointed are requested to attend. Copies of the said Scheme of Compromise or Arrangement proposed by both the proponents with the Stakeholders/Creditors of SGEPL can be obtained free or charge at the Liquidator office. S Rajendran & Associates, 2nd Floor, Hari Krupa 71/1, Mc Nicholas Road, Chetpet, Chennai - 600 031, or electronically throug submitting request on <u>claims.sgepl@gmail.com</u>

The Hon'ble National Company Law Tribunal has appointed Mrs.Santhanai Rajashree as the Chairman of the Stakeholders Committee Meeting of SGEPL and failing her, Mr. S.Rajendran, Liquidator of SGEPL shall chair the meeting. The Scheme of Arrangement, if approved at the Meeting will be subject to subsequent approval of the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai, Division Bench-II.

Date: 25.04.2024 Place: Chennai

Santhanam Rajashre Chairman appointed for the meeting







#### Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024

						(₹ in Crore				
SI.	Particulars -		Quarter Ended	Year Ended						
No.		31/Mar/24 (Audited)*	31/Dec/23 (Unaudited)	31/Mar/23 (Audited)*	31/Mar/24 (Audited)	31/Mar/23 (Audited)				
1.	Total Income from Operations	599.66	440.64	922.75	2,418.29	2,665.86				
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	54.36	-7.84	92.29	65.49	134.77				
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	54.36	-7.84	92.29	65.49	134.77				
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	39.41	-5.64	80.20	46.49	111.10				
5.	Total Comprehensive Income for the period	38.59	-5.66	78.73	45.56	109.97				
6.	Paid up Equity Share Capital	66.39	66.39	66.39	66.39	66.39				
7.	Other Equity				945.08	922.34				
8.	Earnings Per Share (of ₹ 10/- each)									
	Basic & diluted ( ₹ per share)	₹ 5.94	₹ -0.85	₹ 12.08	₹ 7.00	₹ 16.74				

Referred note no. (ii)

Place: New Delhi

Dated: 24.04.2024

- The above audited financial results are approved in the meeting of the Board of Directors held on 24th April, 2024 after being
- reviewed and recommended by the Audit Committee The figures for the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the
- published unaudited year to date figures up to the third quarter of the Holding Company Sugar being a seasonal industry, the performance of the quarter may not be representative of the annual performance of the
- The Board of directors of the Company at its meeting held on April 24th, 2024 proposed final dividend of 25% (i.e. Rs. 2.50 per share on face value of Rs.10/- per share) amounting to Rs. 16.60 Crores.
- Figures for the previous corresponding periods have been regrouped, wherever cosidered necessary. The consolidated audited financial results are available on the website of the Company (www.Dhampur.com)
- The specified items of the standalone audited financial results of the Company are given below

	Quarter Ended			Year Ended		
Particulars	31/Mar/24 (Audited)	31/Dec/23 (Unaudited)	31/Mar/23 (Audited)	31/Mar/24 (Audited)	31/Mar/23 (Audited)	
Total Income	599.44	440.79	919.39	2,384.88	2,658.22	
Profit before tax	55.22	-6.36	94.13	66.87	135.78	
Profit after tax	41.22	-4.16	81.95	48.82	112.02	

For and on behalf of the Board

Chairman

#### DHAMPUR BIO ORGANICS LIMITED Regd. Office: Sugar Mill Compound, Village Asmoli Sambhal Moradabad, UP - 244304 IN

CIN - L15100UP2020PLC136939, Phone No - +91-7302318313 Email: investors@dhampur.com, Website - www.dhampur.com सांधे द्खी प्रभावीपणे कमी करण्यास मदत करणाऱ्या ८ गुणकारी आयुर्वेदिक तेलांचे मिश्रण. बाधीत भागावर दिवसातून १-२ वेळा ८-१० मि. ली. डॉ. ऑर्थी ऑईलने हलके मालीश करा.



जुनाट सांधे दुखी साठी प्रभावी उपाय







# अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लिन चीट

### शिखर बँकेच्या कामकाजात अनियमितता झालेली नाही –ईओडब्ल्यूचा निष्कर्ष

#### विशेष प्रतिनिधी/मुंबई

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) बुधवारी क्लीन चिट दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही. बँकेने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असा निष्कर्ष काढत ईओडब्ल्यूने बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दाम्पत्यासह रोहित पवार यांना दिलासा दिला.

शिखर बँकेने सहकारी साखर कारखाने. सतगिरण्या आणि राज्यातील इतर सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. त्यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर शिखर बँकेच्या चौकशीसाठी सहकार आयुक्तांनी माजी न्यायाधीशांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. याची चौकशीही करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात शिखर बँकेतील अनियमिततेमुळे १ जानेवारी २००७ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान बॅकेचे २५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात जानेवारी महिन्यात तपास यंत्रणेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये कर्जवाटपात कुठलीही अनियमितता आढळून आली नसल्याचे

शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असून आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२० मध्ये दाखल केलेला तपासबंद अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयाने रद्द करावा, अशी विनंती करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई

#### ईओडब्ल्यूने नोंदवलेले मुद्दे

 साखर कारखान्यांना कर्ज देण्यासंबंधी व्यवहारांमध्ये कुठलीही अनियमितता वा गैरकृत्य नाही . तसेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना गुरू कमोडिटीकडून भाडेतत्त्वावर घेण्यामध्येही बेकायदेशीर आढळलेले नाही, असे ईओडब्ल्यूने अहवालात

 तपास यंत्रणेने २०२० मध्ये पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता . मात्र नंतर राज्य सरकारने त्यावेळी महाविकास आघाडीसोबत असलेले अजित पवार, रोहित पवार यांची चौकशी करण्यासाठी प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली होती . आता अजित पवार यांनी महायुतीची कास धरल्यानंतर ईओडब्ल्यूने अधिक तपासात काही गैरकृत्य



आढळले नसल्याचा निष्कर्ष काढत अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट

#### प्राथमिक आरोपपत्रात ७० जणांची नावे

शिखर बँकेतील घोटाळ्यातील प्राथमिक आरोपपत्रात शिखर बँकेचे संचालक अजित पवार यांच्यासह ७० जणांची नावे होती . त्यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यासह सर्व संचालकांवर आरोपाची राळ उठविली होती. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता . यावरून विरोधकांनी अजित पवार यांना कोंडीत पकडले होते.

पाटील व माणिकराव जाधव यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत अजित पवार यांनी भाजप-शिंदे सरकारशी हातमिळवणी केली आणि २५ हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्याच्या तपास गुंडाळला गेला. या अधिक

#### कर्जवाटपात नियमांच्या उल्लंघनाचा होता आरोप

राज्य शिखर बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जवाटप करताना बँकिंगसह आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता . त्यात कमी व्याजदरात कर्जवाटप करणे, मालमत्ता कमी दरात विकणे आदींचा उल्लेख होता . त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यावेळचे बँकेचे संचालक अडचणीत आल्याचे बोलले जात होते.

तपासात काहीच हाती लागले नाही, असा निष्कर्ष काढून आर्थिक गुन्हे शाखेने विशेष पीएमएलए न्यायालयात ३५ पानी अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या रिपोर्टबाबत कमालीची गोपनीयता होती. अखेर लोकसभा ठेवण्यात आली निवडणुकीच्या ऐन तोंडावर तो गुप्त अहवाल सर्वांसमोर जाहीर करण्यात आला.

## सेप्टिक टॅंकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू; एक गंभीर

मुंबई : मालाड पूर्व रहेजा टॉवर, रत्नागिरी हाँटेलजवळ खासगी जागेत काम सुरू असताना इमारतीच्या सेप्टिक टॅंकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी चार वाजता ही दुर्घटना घडली. येथे खासगी इमारतीचे काम सुरू असताना तीन कामगार अचानक सेप्टिक टॅंकमध्ये पडले. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेऊन त्यांना टाकीमधून बाहेर काढले व ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मालाड पूर्व येथे एका खासगी इमारतीचे काम कंत्राटदाराकडून सुरू असताना, सेप्टिकच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. त्यात अचानक तीन



कामगार पडल्याने अडकले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर तीन कामगारांना

टाकीमधून बाहेर काढून जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिघेही गंभीर जखमी असल्याने त्यापैकी रघू सोलंकी (५०) आणि जावेद मेहदी हसन शेख (३६) या दोघांचा मृत्यू झाला तर आकिब मेहदी हसन शेख (१९) याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

यापूर्वी २१ मार्च रोजी मालाड पश्चिमेला मालवणी अंबुजवाडी परिसरात एका सार्वजनिक शौचालयातील सेप्टिक टॅंकमध्ये तीन कामगार पड्न मृत्य झाल्याची घटना घडली होती. पालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. दरम्यान मालाडच्या या दुर्घटनेची संबंधित यंत्रणेकडून चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

## कोकण पदवीधरवर काँग्रेसचा दावा - पटोले

#### प्रतिनिधी/मुंबई

येत्या जून महिन्यात विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. हा मतदारसंघ काँग्रेस लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सहा वर्षापुर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवली होती. आता या निवडणुकीत उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने महाविकास

यावरून वाद होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. काँग्रेसने २०१८ मध्ये कोकण पदवीधरची निवडणुक लढवली नव्हती. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती. सहा वर्षापूर्वी भाजपचे निरंजन डावखरे, तेव्हा एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला आणि शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात) तिरंगी लढत झाली होती. या डावखरे यांनी बाजी मारली होती.

आता महाविकास आघाडीत काँग्रेसने कोकण पदवीधर मतदारसंघावर दावा केला आहे. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र

पवार), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास आघाडी असून काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कोकण विभागातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा,

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत

अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याचे पटोले यांनी



 बेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर च्या वैतरणा - सचिन दरम्यान डीएफसीसीआयएल-सीटीपी-१२ प्रकल्प येथे स्थापना, सुरू करण् III) वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर च्या वैतरणा - सचिन दरम्यान डीएफसीसीआयएल-सीटीपी-१२ प्रकल्प येथे स्थापना, सरू करणे ग्रहतुकी, लादणे आणि उतारणे समाविष्टित डब्ल्युएफसी/आरडीएसओ मान्यताप्राप्त ट्रॅक ट्रल्स आणि इक्विपमेंट ची पुरवठा (भाग−३) वरील सर्व साहित्य सामग्री चे प्रापण सचिन ते वैतरणा दरम्यान डब्ल्युडीएफसी प्रकल्प सीटीपी-१२ करिता आहे

ई-निविदा क्रमांक । साठी अंदाजित खर्च (सर्व कर आणि जीएसटी समाविष्टीत) ई-निविदा क्रमांक ॥ साठी अंदाजित खर्च (सर्व कर आणि जीएसटी समाविष्टीत) ई-निविदा क्रमांक III साठी अंदाजित खर्च (सर्व कर आणि जीएसटी समाविष्टीत) ई-निविदा क. । ॥ आणि ॥। साठी बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ : १६.०५.२०२४ रोजीस १५.०० वा. पर्यंत

पुढील तपशिलांसाठी वेबसाईट <u>https://etenders.gov.in/eprocure/app.</u> येथे भेट द्यावी. शुध्दिपत्र, कोणतेही अस जनरल मॅनेजर, इरकॉन, प्लॉट क्र. १/७/२, वैष्णव नगरी

अयप्पा मंदिर जवल अतल-पारनेस सेड पारनेस जि. वलसाड राजसत-३९६००७ ई-मेल: shachish.sinha@ircon.org, ircon.3018@ircon.org

### निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता दिवसात महाराष्ट्रात लागोपाठ सभा

#### प्रतिनिधी/मुंबई

पश्चिम विदर्भातील बुलडाणा अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान होत आयोगाच्या निवडणूक नियमानुसार मतदानापूर्वी ४८ तास मतदारसंघात निवडणुक प्रचाराच्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघातील निवडणुक प्रचाराची बुधवारी सांगता झाली. प्रचाराच्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या

### शेवटचा दिवस अमित शहा, राहुल गांधींनी गाजवला

शेवटच्या दिवशी भाजप नेते अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सभा घेऊन शेवटचा दिवस गाजवला.

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली, दिला जातो. त्यानुसार बुधवारी मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान होत निवडणुक आयोगाच्या नियमानसार मतदानापर्वी ४८ तास अगोदर निवडणूक प्रचाराला पूर्णविराम दिला जातो. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता

तोफा थंडावल्या. प्रचार संपल्याने मतदार नसल्याने सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारकांनी आपला मोर्चा आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीकडे वळवला प्रचाराच्या शेवटच्या तासात आहे. उमेदवारांनी रोड शो, पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ एप्रिलला मतदान होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यात परभणी आणि वर्धा मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या. तर भाजप नेते अमित शहा यांनी गेल्या दोन

घेतल्या. अमित शहा यांची मंगळवारी अकोल्यात सभा झाली. त्यानंतर बुधवारी शहा यांनी अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. काँग्रेस नेते राहल गांधी यांनी अमरावतीत काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी सभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी वर्ध्यात तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशिम, हिंगोली,नांदेड आणि परभणीत प्रचारसभा घेतल्या आहेत.

# प्रचारगीतातील जय भवानीच्या वादावर लवकरच निर्णय

## तुतारीबाबत आधीच आक्षेप घ्यायला हवा होता –निवडणूक आयोग

#### प्रतिनिधी/मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल गीतातील 'जय भवानी' या शब्दाला निवडणुक आयोगाने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपाबाबत पुनर्विचार करावा, असा अर्ज पक्षाने केला आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. तसेच बारामती मतदारसंघात तुतारी या शब्दाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र त्यात 'ट्रम्पेट' हे मुक्त चिन्ह गेल्या अनेक वर्षांपासून वापरात आहे. एकदा मुक्त चिन्ह उमेदवाराला दिल्यानंतर त्यात बदल होऊ शकत नाही. आक्षेप घ्यायचाच होता तर तो आधीच घ्यायला हवा होता, असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. शिवसेना ठाकरे गटाने जय भवानी हे

मशाल गीत निवडणुक प्रचारासाठी तयार केले आहे. त्यात एक सेकंदासाठी जय भवानी हा शब्द येतो. त्या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेत नोटीस बजावली आहे. मात्र पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी निवडणूक आयोगाचा एक न्याय, आम्हाला एक न्याय असा आक्षेप घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही जय भवानी हा शब्द



बदलणार नाही, अशी आव्हानात्मक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्याबददल आता त्यांच्या पक्षाने आयोगाला पत्र दिले असून आक्षेपाबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. अशा स्थितीत ४८ तासांत संबंधित पक्षाला आमच्याकडून उत्तर देण्यात येते, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी जी उदाहरणे दिली आहेत, ती जाहीर प्रचारसभांमधील आहेत. त्यात जर आचारसंहिता भंग झाला असेल तर संबंधित अधिकारी निर्णय घेतात. जय भवानी हे प्रकरण प्रचारगीताचे आहे. प्रचारगीत वापरण्याआधी आयोगाच्या समितीचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. ठाकरे गटासह इतर ३९ प्रकरणांत देखील असे आक्षेप घेण्यात आले आहेत. संबंधितांनी त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत.'

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणुस हे आहे. तर एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हाच्या मराठी भाषांतरात तुतारी असे लिहिण्यात आले आहे. त्याला सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. "ट्रम्पेट हे मुक्त चिन्ह आहे. आक्षेप घ्यायचाच असता तर तो चिन्ह वाटप होण्याच्या आधीच घ्यायला हवा होता. तसेच ही मुक्त चिन्ह काही आताच आलेली नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून आहेत. तसेच मराठी भाषांतर देखील खूप आधीच करण्यात आले आहे. तसेच मतदान करतेवेळी बॅलेट युनिटवर फक्त चिन्हच दिसतात, त्यांचे मराठी भाषांतर खाली दिलेले नसते," असेही चोक्कलिंगम म्हणाले.

अमरावतीमध्ये मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू यांनी राडा केला होता. त्यावर चोक्कलिंगम म्हणाले की, "अशा परवानग्या देण्यासाठी वन विंडो सिस्टिम तयार करण्यात आली आहे. सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा या माध्यमातून परवानगी देतात. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येते, त्यांनी फक्त जिल्हा परिषदेची संमती घेतली होती."

## E LODHA BUILDING A BETTER LIFE

#### मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएन : L45200MH1995PLC093041

. दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्य

गेंदणीकृत कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल मार्ग, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई – ४०० ००**१**. कॉर्पोरेट कार्यालय : लोढा एक्सलस, एल २, ना. म. जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०१९ दूर. : + ९१२२ ६७७३७३७३ ई-मेल : investor.relations@lodhagroup.com

लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. दशलक्षांमध्ये)						
			तिमाहीअखेर	वर्षअखेर		
अ.	तपशील	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
큙.		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶.	परिचालनातून एकूण उत्पन्न	४०,८३९	२९,५८७	३२,७१७	१,०४,६९५	९६,११२
٦.	कर व अपवादात्मक बाबीपूर्व कालावधीकरिताचा निव्वळ नफा /(तोटा)	८,७८५	७,५४०	६,३८२	२१,३२५	१६,२९९
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)	८,७८५	६,४९१	६,३८२	२०,२७६	४,५२५
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)	६,६७०	५,०५२	७,४६२	१५,५४२	४,८९५
٠,	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/तोटा (करपश्चात कालावधीकरिताचा नफा/तोटा					
	व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न यांचा समावेश)	६,७४७	५,०९९	७,४७१	१५,६३४	४,७३९
ξ.	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	१,६०,३३५	१,२१,१८४	१,१७,४७६	१,६०,३३५	१,१७,४७६
<b>6</b> .	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	९,९४५	९,६४५	४,८१८	९,९४५	४,८१८
٥.	नक्त संपत्ती	१,७०,९९८	१,३१,५४५	१,२२,२९३	१,७०,९९८	१,२२,२९३
۶.	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस) (रु.) (अवार्षिकीकृत वर्ष व ईपीएस वगळता)					
	मूलभूत	६.८४	4.22	७.७३	१६.०३	4.04
	सौम्यीकृत	६.८१	4.20	७.७२	१५.९९	4.04
१०.	कर्ज समभाग प्रमाण (पटींमध्ये)	0.84	०.६७	০.৬४	0.84	০.৬४
११.	कर्ज सेवा समावेशन प्रमाण (पटींमध्ये)	१.६३	१.६५	१.६४	१.२६	٥.९८
१२.	व्याज सेवा समावेशन प्रमाण (पटींमध्ये)	3.83	३.५७	३.१५	२.९०	२.२५

- वरील विवरण हे सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा साराश आहे. वित्तीय निष्कर्षांचे विस्तत प्रारूप बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर. नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.lodhagroup.in वरही उपलब्ध आहे
- सूची विनियमनांच्या विनियमन ५२ (४) अंतर्गत संदर्भित अन्य बाबींकरिता, दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताची संबंधित घोषणा स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची गइट www.bseindia.com वर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.lodhagroup.in येथे करण्यात आलेल्या आहेत.

	_	स्थायी ्						
अ.			तिमाहीअखेर	वर्षअखेर				
큙.		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३		
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
۶.	परिचालनातून एकूण उत्पन्न	३६,५६४	२८,६५७	३१,७२८	९,७७,८३६	९४,८०४		
٦.	कर व अपवादात्मक बाबींपूर्व निव्वळ नफा	७,२९२	७,०९१	५,८४३	१८,४८०	१५,९००		
₹.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	७,२९२	४,४५२	५,८४३	१५,८४१	४,१२६		
٧.	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	५,३९२	३,१३२	७,२५५	११,६३८	४,५६०		
ч.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा)	५,४६८	३,१४३	७,२५१	११,७१२	४,५३१		
					~ 11 1	1001 0		

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन : ००२६६०८९